

CIN: 163090MH1995PLC091063

**Date:** August, 11, 2022

To The General Manager Capital Market (Listing) National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051.

Symbol: TOTAL

Subject: Newspaper Publication dated August 11, 2022.

Reference: Intimation pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 please find enclosed copy of newspaper publication dated August 11, 2022 in the following newspapers with respect to Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 approved at the meeting of Board of Directors held on August 10, 2022:

- Financial Express 1.
- 2. Mumbai Pratahkal

Kindly take the same on record.

Yours Faithfully,

For Total Transport Systems Limited

Bhavik Trivedi Company secretary & Compliance officer Membership No. A49807

#### **TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED**

7th floor, T Square, Opp Chandivali Petrol Pump, Sakinaka, Andheri(E), Mumbai - 400 072. Maharashtra India.



91-22-66441500 | Fax : 91 2266441585 www.ttspl.in info@ttspl.in

**FINANCIAL EXPRESS** 

# caspian

### CASPIAN IMPACT INVESTMENTS PRIVATE LIMITED CIN: U65993TG1991PTC013491

Regd Office: 4th Floor, Ventureast Plaza, Plot No - 40 & 41, Financial District, Hyderabad - 500032, Telangana, India. Tel: +9140 66297100 Email: info@caspian.in Website: www.caspiandebt.in

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE **QUARTER ENDED JUNE 30, 2022** 

		Quarter	Ended	Year Ending	
S. No	Particulars	30 June 2022 Unaudited	30 June 2021 Unaudited	31 March 2020 Audited	
1	Total Income from Operations	1,936	1,814	6,885	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	38	75	17	
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	38	75	17	
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	44	57	20	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Comprehensive Income (after Tax)	23	92	291	
6	Paid up Equity Share Capital	667	667	667	
6 7	Reserves (excluding Revaluation Reserve)	15,510	15,542	15,466	
8	Securities Premium Account	10,862	10,862	10,862	
9	Net worth	17,469	16,620	17,446	
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	42,147	35,998	44,926	
11	Outstanding Redeemable Preference Shares				
12	Debt/Equity Ratio	2.41	2.17	2.57	
13	Earnings Per Share (of (₹) 10 each ) (for continuing and discontinued operations)				
	(a) Basic (₹)	0.66	0.87	0.30	
	(b) Diluted (₹)	0.66	0.87	0.30	
14	Capital Redemption Reserve	163	163	163	
15	Debenture Redemption Reserve (Refer Note 4)	N.A.	N.A.	N.A.	
16	Debt Service Coverage Ratio (Refer Note 5)	N.A.	N.A.	N.A.	
17	Interest Service Coverage Ratio (Refer Note 5)	N.A.	N.A.	N.A.	

 The above is an extract of the detailed format of limited review financial results for the Quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015. The full formats of the quarterly financial results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com and on the Company's website at

- For the other line items referred regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulations, 2015, pertinent disclosures have been made to BSE and can be accessed at www.bseindia.com
- There is no impact on net profit/loss, total comprehensive income, or any other relevant financial items due to changes in accounting
- Debenture redemption reserve is not required in respect of privately placed debentures in terms of Rule 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and Debenture) Rules 2014.
- Debt service coverage ratio and Interest service coverage ratio is not applicable for Non Banking Finance Company (NBFC) and accordingly no disclosure has been made.

For Caspian Impact Investments Private Limited

Schneider Belectric

Avishek Gupta Place: Hyderabad Managing Director Date : 09 August 2022 DIN: 09351254

### SCHNEIDER ELECTRIC INFRASTRUCTURE LIMITED CIN: L31900GJ2011PLC064420

Regd. Office: Milestone 87, Vadodara-Halol Highway,

Village Kotambi, Post Office Jarod, Vadodara 391 510, Gujarat,

Phone: 02668 664466 /664300, Fax: 02668 664621

Website: www.schneider-infra.in; Email: company.secretary@schneider-electric.com

### NOTICE OF THE TWELFTH (12TH) ANNUAL GENERAL MEETING, REMOTE EVOTING AND BOOK CLOSURE INFORMATION

NOTICE is hereby given that the Twelfth (12th) Annual General Meeting ("AGM/Meeting") of Schneider Electric Infrastructure Limited ("the Company") is scheduled to be held on Wednesday, September 7, 2022 at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact the businesses as set forth in the Notice of the AGM dated August 2, 2022 ("Notice").

The Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 2/2022 and the Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular No. SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 (Collectively referred to as "Relevant Circulars"), have granted permission for holding the AGM through VC/OAVM without the physical presence of the members at a common venue. Accordingly, the Company's AGM is scheduled to be held through VC/OAVM only, as per the scheduled date and time.

### Members are informed that:

Place: Gurugram

Date : August 10, 2022

financialexp.epap.in

 The Notice and Annual Report for financial year 2021-22 ("Annual Report") have been sent only through electronic mode to only those Members whose email IDs are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent ("RTA") or with their respective Depository Participant(s) ("DPs") as on Friday, August 5, 2022, in accordance with the Relevant Circulars. The electronic dispatch of Annual Report & Notice has been completed on August 10, 2022.

The Notice and the Annual Report are also available on the website of the Company at www.schneider-infra.in, the website of The BSE Limited ("BSE") at www.bseindia.com, The National Stock Exchange of India Limited ("NSE") at www.nseindia.com and also on the website of KFin Technologies Limited ("KFintech") at <a href="https://evoting.kfintech.com">https://evoting.kfintech.com</a>.

In compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Relevant Circulars and Secretarial Standard-2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (ICSI), the Company has engaged the services of KFintech to provide to its Members, the facility to cast their votes electronically through remote e-Voting prior to AGM and through e-Voting during the AGM. Members who have cast their votes by remote e-Voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The remote e-Voting facility before the date of the AGM will be available during the following voting period (both days inclusive):

Commencement of remote e-Voting From 9:00 a.m. (IST) on Sunday, September 4, 2022 Upto 5:00 p.m. (IST) on Tuesday, September 6, 2022 End of remote e-Voting The remote e-Voting module shall be disabled by KFintech upon expiry of the aforesaid period and hence, remote e-Voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change

- A person whose name appears in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on Wednesday, August 31, 2022 ("Cut-off Date") shall only be entitled to avail the facility of remote e-Voting and e-Voting at the AGM. Any person who is not a Member on the Cut-off Date should treat the Notice for information purposes only. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company on the said Cut-off Date. Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the date of electronic dispatch of the Notice and holds shares as of the Cut-off Date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@kfintech.com or to RTA at subhabrata@cbmsl.co. However, if you are already registered with KFintech for e-Voting, you can use your existing User ID and password for casting your votes.
- 5. The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 1, 2022 to Wednesday, September 7, 2022 (both days inclusive).
- 6. Mr. Rupesh Agarwal, Managing Partner, Chandrasekaran Associates, Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting process and e-Voting during the Meeting, in a fair and transparent manner.
- 7. The relevant documents pertaining to the item of business to be transacted at the AGM are available for inspection electronically and shall remain open for inspection at the AGM.
- 8. The voting results of the AGM alongwith the report of the Scrutinizer shall be declared as per the statutory timelines and will be placed on the website of the Company www.schneider-infra.in, stock exchanges i.e., www.bseindia.com and www.nseindia.com and also on KFintech's website at <a href="https://evoting.kfintech.com">https://evoting.kfintech.com</a>. 9. In case of any gueries/grievances related to e-Voting, you may refer the Frequently
- Asked Questions (FAQs) and e-Voting User Manual available at the 'download' section of https://evoting.karvy.com or reach out to Mr. SV Raju at evoting@kfintech.com or call KFintech on toll free no.1800 345 4001.
- 10. Members are requested to further address the gueries / grievances, if any to Ms. Bhumika Sood - Company Secretary and Compliance Officer at company.secretary@schneider-electric.com.

For detailed instructions and procedure on participation at the AGM, manner of remote e-Voting and e-Voting during the AGM, please refer to the Notice.

> For Schneider Electric Infrastructure Limited Sd/-

**Bhumika Sood** 

Company Secretary & Compliance Officer ACS 19326

By Order of the Board

UNITED BREWERIES LIMITED B

Registered Office: "UB Tower", UB City, #24, Vittal Mallya Road, Bengaluru - 560 001. Telephone: +91-80-45655000 Fax: +91-80-22211964, 22229488 CIN: L36999KA1999PLC025195

Website: www.unitedbreweries.com. Email: ublinvestor@ubmail.com

### NOTICE

SHAREHOLDERS NOTICE FOR TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) ACCOUNT

NOTICE is published pursuant to Rule 6(3)(a) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Amendment Rules, 2017 ("the Rules") read with Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act").

The Equity Shareholders of United Breweries Limited ("the Company") are hereby informed that in accordance with the provisions of Section 124(6) of the Act read with Rule 6 of the Rules, all shares in respect of which unclaimed dividend has been transferred to Investor Education Protection Fund ("IEPF") under the Act and the Rules and in respect of which any dividend warrant has not been encashed by the shareholder(s) during last seven consecutive years or more (relevant shares), shall be transferred and credited by the Company to the Demat account of IEPF in the manner prescribed under the Rules. Accordingly, Dividend declared by the Company during Financial Year 2014-2015 (Dividend 2014-15) lying

unpaid/unclaimed for a period of seven consecutive years or more as on October 27, 2022 will be transferred to IEPF. Further, shares held by the shareholders who have not encashed the dividend 2014-15, and who have not encashed any dividend warrant during last seven years, will also be transferred to IEPF under the Act and the Rules. Granular details of such dividend and Shares transferred are available on the website of the Company viz., www.unitedbreweries.com. All benefits accruing on such shares, if any, shall also be transferred to IEPF in compliance of the Rules. The shareholders may claim the shares transferred to IEPF along with benefits accrued thereon, from time to time, after following the procedure laid down in the Rules. Please note that no claim shall lie against the Company with respect to the unclaimed/unpaid dividends and share(s) transferred to the IEPF pursuant to the Rules.

In case the shares which are required to be transferred to IEPF are held in physical form, the Company would be issuing duplicate share certificate(s) for transferring to IEPF and upon issue of such duplicate share certificates, the original share certificate(s) will be deemed to be cancelled and non-negotiable. In case the shares are held in demat form, the Company shall inform the depository by way of corporate action, where the shareholders have their demat accounts, for transfer of shares to IEPF.

In order to enable sending of notice and other statutory communications/benefits to shareholders in electronic form, we request the Shareholders of the Company, who have not yet registered their email addresses, PAN number and or bank account details, to register the same in respect of equity shares held in electronic form with the concerned Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company and its Registrar & Share Transfer Agent viz., Integrated Registry Management Services Private Limited, No. 30, Ramana Residency, 4th Cross, Sampige Road, Malleswaram, Bengaluru - 560 003; Telephone Nos. 80 - 23460815 to 23460818, Email: bglsta@integratedindia.in.

> For UNITED BREWERIES LIMITED **GOVIND IYENGAR**

Date: August 10, 2022 Place: Bengaluru

Senior Vice President - Legal & Company Secretary



### QUADARANT TELEVENTURES LIMITED

CIN: L00000MH1946PLC197474 Regd. Office: Plot No. 196, Flat No. 6, Dinkar Apartment, Ulkanagri,

Behind Gavakwad Classes, Aurangabad (Maharashtra) - 431 005, Tel: 0240-2320750-51 Corporate Office: B-71, Phase VII, Industrial Area, Mohali (Punjab) - 160055, Tel: 0172-5090000 Email: secretarial@infotelconnect.com, Website: www.connectzone.in

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2022 (Rs. in Lakh)

	Quarter ended			
Particulars	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
VIDEO DE CONTRA	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations	11,200.69	11,452.16	10,291.25	43,789.15
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(2,545.82)	(2,642.95)	(3,157.76)	(11,723.08)
Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,545.82)	(2,642.95)	(3,157.76)	(11,723.08)
Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,545.82)	(2,642.95)	(3,157.76)	(11,723.08)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,563.36)	(2,630.56)	(3,207.45)	(11,634.30
Equity Share Capital (Face value of Re. 1/- each)	6,122.60	6,122.60	6,122.60	6,122.60
Reserves (excluding Revaluation Reserves as shown in the Balance Sheet of previous year)				(234,123.76
Earnings Per Share (Face Value of Re. 1/- each) Basic (Rs.) Diluted (Rs.)	(0.42) (0.42)	(0.43) (0.43)	(0.52) (0.52)	(1.91 (1.91

NOTES: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.connectzone.in).

By Order of the Board

Date: 10th Aug, 2022 Place of Signing : Aurangabad

For QUADRANT TELEVENTURES LIMITED Dinesh Ashokrao Kadam Whole Time Director (DIN: 08282276)

AMMADOES TRADING AND CONSULTANTS PRIVATE LIMITED Reg. Office: D-55, First Floor, Defence Colony, New Delhi-110024

CIN: U74999DL2009PTC192576, Email: contact@ammadoesconsultants.com UN-AUDITED QUARTERLY FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 [Regulation 52 (8), read with Regulation 52 (4), of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements)

Regulations, 2015 SEBI (LOOR Regulations)] (Rs. in 1000 except per share data & ratios Previous Qtr. year ending ended Particulars (June March. 30, 2022) 2022 Total Income from Operations 1,870 13,125 Net Profit / (Loss) for the period 1,716 (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax 5,605 1,716 (after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax 1,283 2,533 (after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) 1,283 1.04.114 for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital 61,254 61,254 Other Equity 2,51,585 2,50,302 Net worth 1.56.695 1.55.412 1.00,000 Paid up Debt Capital / Outstanding Debt 1.00,000 Outstanding Redeemable Preference Shares 0.00 0.00 0.64:1 Debt Equity Ratio 0.64:1 Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -0.21 0.41 2. Diluted: 0.16 0.32 N.A N.A. Capital Redemption Reserve Debenture Redemption Reserve N.A N.A N.A N.A. Debt Service Coverage Ratio Interest Service Coverage Ratio

Place: New Delhi Date: 10.08.2022

Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the quarterly un-audited financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.ammadoesconsult.com). The above financial results were reviewed and recommended by the Board of Directors at their

The above is an extract of the detailed format of quarterly un-audited financial results filed with the

- meetings held on 10.08.2022 The Company is primarily engaged in the trading and consultancy business. All the activities of the
- Company revolve around the primary business, as such there are no separate reportable segment.
- The Limited Review Report of the same has been carried out by the statutory auditor of the Company. Figures for the previous periods / years have been regrouped / reclassified, wherever necessary to
- correspond with the current period/years classification / disclosure. Formulae for computation of ratios are as follows: (a) Debt/Equity ratio: Debt/Equity. Debt represents borrowings. Equity includes Equity Share Capital
- and Other Equity excluding Revaluation Reserve. (b) Debt Service Coverage Ratio: Profit/(Loss) Before Interest and Tax/(Interest Expenses Principal Repayment of borrowings made during the period/year).
- (c) Interest Service Coverage Ratio: Profit/(Loss) Before Interest and Tax/Interest Expenses. (d) Net Worth: Total Equity excluding Other Comprehensive Income, Revaluation Reserve and

reserves created out of amalgamation.

Note: The Entity does not have corresponding previous year quarterly financial results for June 2021

hence the column on corresponding figures for such quarters is not applicable.

For Ammadoes Trading and Consultants Private Limited

Madhay Dhir DIN: 07227587

N.A

N.A

JHARKHAND ROAD PROJECTS IMPLEMENTATION COMPANY LIMITED Registered Office: 443/A, Road No 5, Ashok Nagar, Ranchi-834002 **Website**: http://www.itnlindia.com/JRPICL-SPV.aspx CIN:- U45200JH2009PLC013693

Extract of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2022 (₹in Lakhs Year Ended Quarter ended

	Particulars	June 30, 2022	r ended June 30, 2021	Year Ende
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from Operations	8,434	8,284	34,
2	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,380	3,590	(7,7
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,380	3,590	(7,7
4	Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,380	3,590	(7,7
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the year (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	2,380	3,590	(7,7
6	Paid-up equity share capital (face value - ₹ 10 per share)	25,950	25,950	25,
7	Reserves (excluding revaluation Reserve)	(43,133)	(34,214)	(45,5
8	Securities Premium Amount	-	-	
9	Net worth	(17,184)	(8,265)	(19,5
10	Paid-up Debt capital / Outstanding Debt	189,112	192,897	188,
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	
12	Debt/Equity Ratio (number of times)	(11.01)	(23.34)	(9
13	Earnings per share (of ₹ 10/- each): (or continuing and discontinued operations)			
	(a) Basic ( * not annualised)	0.92*	1.38*	(2
	(b) Diluted ( * not annualised)	0.92*	1.38*	(2
14	Capital Redemption Reserve	-	-	
15	Debenture Redemption Reserve	9,594	9,594	9,
16	Debt Service Coverage Ratio (DSCR) (number of times)	1.7	1.81	
17	Interest Service Coverage Ratio (ISCR) (number of times)	1.7	1.81	

Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Lisiting Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financials result are available on the websites of the National Stock Exchange (NSE) -www.nseindia com and the Company's - www.itnlindia.com/JRPICL-SPV.aspx 2 For the items referred in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4

of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures can be accessed on the (www.nseindia.com) and on the Company's website - www.itnlindia.com/JRPICL-SPV.aspx The above results are in complinace with Indian Accounting Standards ("Ind AS")

notified by the Ministry of Corporate Affairs, read with SEBI Circular No. CIR/CFD/ FAC/69/2016 dated August 10, 2016.

The above financial results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 10, 2022 and have been reviewed / audited by the Statutory Auditor of the Company. For and on behalf of the Board

Place: Durgapur, West Bengal Date: August 10, 2022

Parag Phanse Director DIN: 08388809



# TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED

Member of the C.P. World Group

Keeping Promises Since 1994

Corporate Identification Number: L63090MH1995PLC091063

Registered Office: 7th floor, T Square, Opp. Chandivali Petrol Pump, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai 400 072. Maharashtra, INDIA Telephone: +91-22-66441500 | Fax No: +91-22-66441585 | E-mail: info@ttspl.in | Website: www.ttspl.in

EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022 (₹ In Lakhs)

				Standalone			Consolidated				
		Quarter Ended on			Year Ended		Quarter Ended on			Year Ended	
Sr. No.		30th June 2022	31st March 2022	30th June 2021	30th June 2022	31st MARCH 2022	30th June 2022	31st March 2022	30th June 2021	30th June 2022	31st MARCH 2022
		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
		₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹
1	Total income from operations	16234.03	15982.44	9105.55	16234.03	53014.46	17568.59	17226.38	10271.19	17568.59	58322.93
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	511.36	467.59	278.20	511.36	1569.26	397.71	296.00	303.92	397.71	1354.75
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	511.36	467.59	278.20	511.36	1569.26	397.71	295.83	302.06	397.71	1350.11
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	377.64	339.41	218.08	377.64	1121.33	365.76	185.77	242.44	365.76	924.26
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	377.60	323.51	218.08	377.60	1105.43	365.88	170.97	242.44	365.88	907.72
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per Equity Share)	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	2. 94	82		5095.06	4717.46			9	4398.93	4029.82
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic	2.64	2.37	1.52	2.64	7.84	1.86	1.21	1.70	1.86	6.38
	2. Diluted:	2.64	2.37	1.52	2.64	7.84	1.86	1.21	1.70	1.86	6.38

- 1. The above Unaudited results, which have been subjected to Limited Review report by the statutory Auditors of the Company are published in accordance with regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, have been reviewed by the audit committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held through Video Conferencing on 10th August 2022. The financials results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules and other accounting standards generally accepted in India.
- 2. The above financial results is an extract of the detailed format of the financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 the full format are available on the website of the Company i.e. www.ttspl.in under investor tab and on the website of national stock exchange i.e. www.nseindia.com. For Total Transport Systems Limited

Shrikant Nibandhe CFO & Director DIN: 01029115

Date: 10th August, 2022 Place: Mumbai







# पुण्यातील 'रुपी बँके चा परवाना रिझर्क्स बँकेकडून रद्द; खातेदारांसाठी महत्त्वाची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पुण्यातील 'रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करत २२ सप्टेंबर २०२२ पासून बँकिंग कामकाज बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

रुपी कोऑपरेटिव्ह बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही असा ठपका आरबीआयनं ठेवला आहे. सारस्वत बँकेत रुपी बँकेचे प्रस्तावित विलीनीकरण आरबीआयकडून तत्त्वतः मंजुरी मिळाल्यानंतरही काही महिन्यांनी झाले. या कारणांचा विचार करत आरबीआयनं आज रुपी बँकेवर कारवाई करत परवाना रद्द करण्याचा आदेश दिला आहे. पण असं करत असताना रुपी बँकेच्या खातेधारकांचे पैसे परत केले जातील असं आश्वासन देखील

सरकारी कंपन्यांसाठी आरोग्य

विमा व्यवसाय तोट्याचा पाच वर्षांत एकत्रित २६,३६४ कोटींचे नुकसा

१० (वृत्तसंस्था):

सार्वजनिक क्षेत्रातील

सर्व चार सामान्य विमा

कंपन्यांसाठी आरोग्य

विमा व्यवसाय प्रचंड

विशेषत: गट विमा

योजनांमध्ये दाखल

दाव्यांचे प्रमाण उच्च

वर्षांत या चार

कंपन्यांचा या

राहिल्याने मागील पाच

आघाडीवरील एकत्रित

कोटी रुपयांच्या घरात

माहिती देशाचे नियंत्रक

अहवालातून पुढे आली

आहे. सरकारी विमा

कंपन्यांच्या आरोग्य

विमा व्यवसायाच्या

व्यवसायातील नफा

त्यांचा एकूण तोटा

वाढला असल्याचे

'कॅग'ने संसदेत सादर

केलेल्या अहवालात

ॲश्युरन्स कंपनी

लिमिटेड, युनायटेड

इंडिया इन्शुरन्स कंपनी

लिमिटेड आणि नॅशनल

लिमिटेड, ओरिएंटल

इन्शुरन्स कंपनी

इन्शुरन्स कंपनी

लिमिटेड अशा तोटा

सार्वजनिक क्षेत्रातील

सामान्य विमा कंपन्या

नोंदविणाऱ्या चार

आहेत. या चार

सरकारी कंपन्यांनी

आर्थिक वर्ष २०१६-

१७ ते २०२०-२१ या

पाच वर्षांमध्ये एकूण

१,१६,५५१ कोटी रुपये

गोळा केले. या विमा

यवसायापाठोपाठ,

कंपन्यांचा मोटार विमा

आरोग्य विमा हे दुसरे

सर्वात मोठे व्यवसाय

व्यवसायातील सरकारी

क्षेत्र आहे. तथापि

आरोग्य विमा

विमा कंपन्यांचा

बाजारहिस्सादेखील

खासगी विमा कंपन्या

आणि एकल आरोग्य

तुलनेत सतत कमी होत

आला आहे, असे हा

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने

गट विमा योजनांच्या

मार्गदर्शक तत्त्वे सप्टेंबर

२०१२ आणि त्यानंतर

दुरुस्तीसह मे २०१३

मध्ये निश्चित केली

आहेत, ज्यानुसार गट विमा पॉलिसींचे एकत्रित

प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे आणि ज्या गट विमा पॉलिसीत क्रॉस-सबसिडीचा समावेश आहे अशा पॉलिसींचे, एकत्रित प्रमाण १०० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे. तथापि अर्थमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे सरकारी विमा कंपन्यांनी पालन केले नाही आणि

त्यांनी नोंदवलेल्या गट

आरोग्य विमा विभागाचे

कंपनीच्या आरोग्य विमा

एकत्रित प्रमाण हे

व्यवसायात १२५ ते

१६५ टक्क्यांपर्यंत

असे 'कॅग'च्या

आहे.

गेल्याचे दिसले आहे.

अहवालाचे निरीक्षण

जोखीमांकनासाठी

अहवालात सांगतो.

विमा कंपन्यांच्या

विमा हप्त्यांपोटी

म्हटले आहे. न्यू इंडिया

दिसून येतो,

तोट्यामुळे, त्यांचा एक

कमी झाला आहे किंवा

जाणारा आहे, अशी

आणि महालेखापाल

अर्थात 'कॅग'च्या

तोटा हा २६,३६४

तोट्याचा राहिला आहे

नवी दिल्ली, दि.



आरबीआयकडून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे रुपी बँकेच्या खातेधारकांना फटका बसणार नाही असं आरबीआयनं म्हटलं आहे.

रुपी कोऑपरेटिव्ह बँकेनं ६४,००० हुन अधिक लोकांना त्यांच्या ठेवींची परतफेड केल्यानंतर सारस्वत बँकेनं विलीनीकरणाच्या व्यवहार्यतेवर प्रश्निचन्ह उपस्थित केले होते. विशेष म्हणजे, आरबीआयने आपल्या आदेशात रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचे कामकाज चालू ठेवणे ठेवीदारांच्या आणि जनतेच्या हिताच्या

विरुद्ध असेल आणि बँक तिच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत सध्याच्या ठेवीदारांची पूर्ण परतफेड करू शकणार नाही असं नमूद केलं

परवानाधारक बँकांमध्ये पैसे ठेवणाऱ्या ठेवीदारांचा ५ लाखांपर्यंतच्या ठेवीचा विमा उतरवला जातो. रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या लिक्विडेशनवर, सध्याच्या ठेवीदारांना ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून त्यांचा ठेव विमा दावा प्राप्त करण्याचा अधिकार असेल. असं आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आदेशातील माहितीनुसार ९९ टक्क्यांपेक्षा जास्त ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. तर फक्त १ टक्के ठेवीदार ५ लाखांच्या वरची ठेव गमावतील.

### सहकारी संस्थांमधील निवडणुक प्रक्रियेसाठी स्वतंत्र यंत्रणा केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून सुतोवाच

नवी दिल्ली, दि. १० (वृत्तसंस्था) : सहकारी संस्थेत वर्षांनुवर्षे एकाच व्यक्तीने निवडून येणे गैर असून, या संस्थांमधील निवडणूक प्रक्रिया अधिक खुली व पारदर्शक व्हायला हवी, असे नमूद करीत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी संस्थांमध्ये

राबविण्याची आग्रही भूमिका

मांडली. निवडणूक प्रक्रिया पार

पाडण्यासाठी केंद्रीय निवडणूक

अधिकाधिक

आयोगाच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा स्थापित करण्याचे त्यांनी सुतोवाच केले.

सरकारच्या ई-मार्केटप्लेस (जेम) व्यासपीठावर देशभरातुन ऑनलाइन धाटणीने सहकारी संस्थांना सामावून घेण्याच्या कार्यक्रमात बोलताना, सहकार देशाच्या स्वातंत्र्यापासून आजतागायत 'उपेक्षित' ठरलेले क्षेत्र असून, या विस्तार आणि आधुनिकीकरण करण्याची गरजही शहा यांनी



ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ५०१, पुर्जीत प्लाझा, पाम बीच रोड, सेक्टर ११, के. स्टार हॉटेलच्या समोर, सीबीडी स्टेशनजवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई ४०० ६१४.

टेलफॅक्स : +९१ २२२७५७७१० मी. क्र. ०९६१९४९७३०५ : www.dhruvconsultancy.in ईमेल आयडी : cs@dhruvconsultancy.in. info@dhruvconsultancy.in सीआयएन : L74999MH2003PLC141887 दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल रु. लाखात प्रति शेअर्स वगळत

			तिमाही अखोर		वर्ष अखोर
अनु. क्र	विवरण	३०.०६.२०२२	39.03.7077	३०.०६.२०२१	39.03.7077
Str		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	एकूण उत्पन्न	१७७६.१६	२०२३.४५	१३५९.४७	७५५७.०८
٦.	कर पूर्व नफा	६९.१६	(१९.२३)	१७३.१८	७९०.९४
₹.	कर खार्च (उद्भवलेले कर समाविष्ट)	२४.६०	१४.१३	४१.९४	२१५.३२
٧.	सामान्य उपक्रमातून कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा	४४.५६	(३३.३६)	१३१.२४	५७५.६२
ч.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (ओसीआय)				
	(निव्वळ कर)	(२.३७)	५३.७९	-	५०.३४
ξ.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	४२.१९	२०.४३	१३१.२४	६२५.९६
૭.	प्रदानित इक्विटी शेअर्स भांडवल (रु. १०/- प्रत्येकी)	१,४२९.६०	१४२९.६०	१४२९.६०	१४२९.६०
۷.	मूल्यांकन राखीव वगळता आरक्षित				३,१५३.५२
9	१) उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)	0.38	(0.23)	0.99	8.03
	२) सौम्य उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी) (तिमाडीकरिता वार्षिक नाडी)	0.23	(০.१৬)	0.92	\$,00

वरील हे दि. ३० जून, २०२२ अखोर तिमाहीकरिता वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे दि. ३० जून, २०२२ रोजी अखोर तिमाहीकरिता वित्तीय अहवाल कंपनीची वेबसाइट www.bseindia com व वेबसाइट www.nseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया यांच्या वेबसाइट क ध्रुव कन्सलटन्सी सर्व्हिसेस लिमिटेडकरित तन्वी तेजस और

ठिकाण : नवी मुंबई

🗘 ॲक्सिस बँक लि.

गिगाप्लेक्स, ३ रा मजला, मुगलसन रोड. टीटीसी इंडस्टीयल एरिया, ऐरोली, नवी मंबई–४००७०/ नोंदणीकृत कार्यालय : त्रिशल, ३रा मजला,

रूल ८(१) ताबा नोटीसू समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन एलिस ब्रिजजवळ, अहमदाबाद ३८०००६

ज्याअर्थी खाली सही करणार **ॲक्सिस बँक लि.** चे अधिकत अधिकारी यांनी दि सिक्यरिटायझेश ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/गहाणदार १) मे. हरी ओम इम्पेक्स (कर्जदार प्रोप्रायटरशीप संस्था), बी/१३, राज हिल, बिल्डींग नं. २, १ला मजला, दत्तपाडा रोड, बोरीवली (पूर्व) मुंबई-४०००६६, २) श्री घनश्याम पटेल (जामीनदार/भागीदार/गहाणदार), मे. हरी ओम इम्पेक्स बी/१३, राज हिल, बिल्डींग नं. २, १ला मजला, दत्तपाडा रोड, बोरीवली (पूर्व), मुंबई–४०००६६ आणि तसेच : फ्लॅट नं. ७०१, ७ वा मजला, अखिल टॉवर को-ऑपरेटीव्ह हाऊर्सिंग सोसायटी लिमिटेड प्लॉट नं. बी-३, रतन नगर, दहीसर (पूर्व), मुंबई-४०००६८, **३) श्री. जयकिशोर खंडेलवाल** (जामीनदार/भागीदार), ४) श्री. आदित्य खंडेलवाल (जामीनदार / भागीदार) ३) व ४) राहणार : मे **हरी ओम इम्पेक्स,** बी/१३, राज हिल, बिल्डींग नं. २, १ला मजला, दत्तपाडा रोड, बोरीवली (पूर्व) मुंबई–४०००६६, **आणि तसेच :** एफ ९०४, स्टर्लिंग कोर्ट रोड, नं. १६, एमआयडीसी अंधेरी (पूर्व) मुंबई-४०० ०९३ यांना **दि. १२/०४/२०२२** रोजी **मागणी नोटीस** बजावली होती की त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला **दि. ०५/०४/२०२२ रोजी** येणे असलेली रक्कम रु. **६२,८३,७७०.७८ (रु. बास**ष्ट लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तर आणि पैसे अठठ्याहत्तर फक्त)(दि. ३१/०५/२०२१ पर्यंतच्य

कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार/जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार /सह-कर्जदार /गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की. खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००५ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमृद केलेल्या मालमत्तेच दि. ०५/०८/२०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे

लाग केलेल्या व्याजासहीत) तसेच त्यावरील करारानसार होणारे. सदर रक्कम परत करेपर्यंतचे व्याज

यांसहीत अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासन ६० दिवसांच्या आत परत करावी.

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास ते ऑक्सिस बँक लि. यांना दि. ०५/०४/२०२२ रोजी येणे असलेली रक्कम रु. ६२,८३,७७०.७८ (रु बासष्ट लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तर आणि पैसे अठ्ठाहत्तर फक्त) (दि. ३१/०५/२०२१ पर्यंतच्या लागू केलेल्या व्याजासहीत) तसेच त्यावरील करारानुसार होणारे, सदर रक्कम परत करेपर्यंतचे व्याज यांसहीत अशा सर्व रकमेच्या अधीन राहील

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००२ स सेक्शन(८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. मालमत्तेचे वर्णन

फ्लंट नं. ७०१ चा सर्वसामाईक भाग, ७ वा मजला, अखिल टॉवर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड बिल्डींग, प्लॉट नं. बी–३, रतन नगर, दहीसर (पूर्व), मुंबई–४०००६८ येथे स्थित, सर्व्हे नं २२२, हिस्सा नं. १ ते ५, सर्व्हे नं. २२०, हिस्सा नं. ३ आणि ५, सीटीएस नं. १८६०,१८६५, १८६६, १८६९ व १८७० या जमीनीच्या सर्वसामाईक भागावर स्थित, गाव दहीसर, तालुका बोरीवली नोंदणीकरण जिल्हा आणि उप-जिल्हा मुंबई उप-ग्रामीण येथे, अंदाजे बांधकाम क्षेत्रफळ १२५० चौ फू., घनश्याम लालजीभाई पटेल यांच्या मालकीचा.

गिगाप्लेक्स, ३ रा मजला, मुगलसन रोड,

दिनांक : ०५/०८/२०२२ स्थळ : दहिसर, मुंबई

अधिकृत अधिकारी. ॲक्सिस बँक लि



(रक्कम रु. लाखात)

### आरएचआय मॅग्नेसिटा इंडिया (पूर्वीचे ओरिएन्ट रेफ्रॅक्टरीज लिमिटेड म्हणून ज्ञात)

सीआयएन : L28113MH2010PLC312871

नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. ७०५, ७ वा मजला, लोढा सुप्रीम, कांजूरमार्ग गाव रोड, कांजुरमार्ग (पूर्व), मुंबई ४०० ०४२. दूर. क्र. : +९१-२२-६६०९०६००, फॅक्स क्र. : +९१-२२-६६०९०६०१

ईमेल : corporate.india@rhiMagnesita.com वेबसाइट : www.rhimagnesitaindia.com

दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा निष्कर्श

तिमाही अखोर तिमाही अखोर तिमाही अखोर वर्ष अखोर ३१ तिमाही अखोर तिमाही अखोर तिमाही अखोर वर्ष अखोर ३१ ३० जून, २०२१ ३० जून, २०२२ ३१ मार्च, २०२२ मार्च, २०२२ ३१ मार्च, २०२२ ३० जून, २०२१ मार्च, २०२२ ३० जून, २०२२ लेखापरीक्षित लेखापरीक्षित कार्यचलनामधून एकूण महसूल 46.64388 82.638.66 46.994.67 82.925.09 १९९,५१४.२७ 50.048.65 १९९.000.43 50.208.06 कर पूर्व निव्वळ नफा ' ११,०२२.५५ १३,०१३.५४ ६,७३१,२३ 34.609.60 ११,०८२.६९ १३,०७५.८६ ६७५१.१ 34086.2 कर पश्चात निव्वळ नफा \* ८१८८.49 9932.20 8862.20 २६७९२.३२ ८२३४.८ ९९८३.७६ 8996.90 28900.83 कर पश्चात कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न ९८१७.६८ ४९६६.२४ २६६९१.७२ ८२०९.४६ ९८६८.४३ ४९८१.९९ २६७९९.०८ ८१६३.४४ इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १/- प्रति शेअर) १,६०९.९६ १६०९.९६ १२०१.३९ १६०९.९६ १६०९.९६ १६०९.९६ मळ व सौम्य मूल्यांकन प्रति शेअर (रु. १/- प्रत्येकी) (वार्षिकरित्या नाही) (रु. मध्ये) ६.१७ १६.६४ 4.88 3.80 १६.७१

ॐ कंपनीकडे वरील कालावधीकरिता कोणत्याही अतिविशेष बाबी नाही आहेत

ठिकाण : गरुगाम

दि. १० ऑगस्ट, २०२२

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिमाही अखेर वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट बीएसई लि. www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लि. www.nseindia.com व सदर कंपनीची वेबसाइट www.rhimagnesitaindia.com वर उपलब्ध आहे

संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरिता सही/ प्रमोद साग

व्यवस्थापकीय संचालक व सीईओ



# पुजा एन्टरटेनमेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेड

सीआयएन: L99999MH1986PLC040559

नोंदणीकृत कार्यालय : पुजा हाउस, १ ला मजला, सीटीएस क्र. ८९२-८९३, जे. डब्ल्यू मेरिओट हॉटेलसमोर, जुहू तारा रोड, जुहू मुंबई ४०० ०४९. दूर. क्र. ०२२-२६१२१६१३/१४ फॅक्स : ०२२-२६६३१२७५

वेबसाइट: www.poojaentertainmentandfilms.in ईमेल: investor@poojaentertainmentandfilms.in दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल

									(रु. लाखात)
			स्थायी				एका	त्रेत	
अनु.	विवरण	तिमाही अखोर			वर्ष अखोर		तिमाही अखोर		वर्ष अखोर
क्र.	विवरण 	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२	३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२
		अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
۶.	कार्यचलनामधून एकूण महसूल	७९०.७१	६९८.४९	१४.९९	९४८.१९	१३०८.७४	१४५१.४३	90.09	२४५९.४७
٦.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा	२२६.८९	२५.०९	१.११	२९.६०	२२७.६१	४३.९८	७३१.३६	२९०.१८
₹.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा	१६७.४६	१६.१०	٥.८३	१९.२०	१६८.२०	३४.९९	७३१.०८	२७९.७७
٧.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१६७.४६	१६.१०	٥.८३	१९.२०	१९०.५५	४०.२७	७४०.८९	२९१.८७
ч.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२	४५३.३२
ξ.	अन्य इक्विटी (मूल्यांकन राखीव वगळता राखीव)	_	_	_	३०५७.८७	_	_	_	३४५३.६०
৩.	उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) रु. १०/- प्रत्येकी (वार्षिक नाही)								
	मूळ रु. मध्ये	३.६९	0.38	0.02	٥.४२	३.७१	०.७७	१६.१३	६.१७
	सौम्य रु.	३.६९	0.38	0.02	0.87	३.७१	0.00	१६.१३	६.१७

१. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह दि. ३० जून, २०२२ रोजी तिमाही अखेर वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपांचा सारांश आहे. संपूर्ण तिमाही व वर्ष अखेर वित्तीय अहवालाचा प्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www. poojaentertainmentandfilms.in वर उपलब्ध आहे.

२. वरील अहवाल लेखा समिती द्वारे पाहण्यात आला आहे व संचालक मंडळाची सभा दि. १० ऑगस्ट, २०२२ रोजी सभेमध्ये मंजूर केला आहे.

पुजा एन्टरटेनमेंट ॲन्ड फिल्म्स लिमिटेडकरिता दिपशीखा देशमुख संचालक

डीआयएन : ०२१४६२१०

(₹ In Lakhs)



ठिकाण : लंडन

दि. १० ऑगस्ट. २०२२

### **TOTAL TRANSPORT SYSTEMS LIMITED**

Keeping Promises Since 1994

Member of the C.P. World Group Corporate Identification Number: L63090MH1995PLC091063

Registered Office: 7th floor,T Square,Opp.Chandivali Petrol Pump, Saki Vihar Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai 400 072. Maharashtra, INDIA Telephone: +91-22-66441500 | Fax No: +91-22-66441585 | E-mail: info@ttspl.in | Website: www.ttspl.in

### EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30. 2022

Standalone					Consolidated						
		Quarter Ended on			Year Ended		Quarter Ended on			Year Ended	
Sr. No.	Partculars	30th June 2022	31st March 2022	30th June 2021	30th June 2022	31st MARCH 2022	30th June 2022	31st March 2022	30th June 2021	30th June 2022	31st MARCH 2022
		UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	AUDITED	UNAUDITED	UNAUDITED	AUDITED
		₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹	₹
1	Total income from operations	16234.03	15982.44	9105.55	16234.03	53014.46	17568.59	17226.38	10271.19	17568.59	58322.93
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	511.36	467.59	278.20	511.36	1569.26	397.71	296.00	303.92	397.71	1354.75
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	511.36	467.59	278.20	511.36	1569.26	397.71	295.83	302.06	397.71	1350.11
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	377.64	339.41	218.08	377.64	1121.33	365.76	185.77	242.44	365.76	924.26
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	377.60	323.51	218.08	377.60	1105.43	365.88	170.97	242.44	365.88	907.72
6	Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- per Equity Share)	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60	1430.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	5095.06	4717.46			-	4398.93	4029.82
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) 1. Basic	2.64	2.37	1.52	2.64	7.84	1.86	1.21	1.70	1.86	6.38

#### Notes:-1. The above Unaudited results, which have been subjected to Limited Review report by the statutory Auditors of the Company are published in accordance with regulation 33 of the SEBI (LODR) Regulations,

Diluted

- have been reviewed by the audit committee and approved and taken on record by the Board of Directors at its meeting held through Video Conferencing on 10th August 2022. The financials results are prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules and other accounting standards generally accepted in India.
- 2. The above financial results is an extract of the detailed format of the financial results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation 2015 the full format are available on the website of the Company i.e. www.ttspl.in under investor tab and on the website of national stock exchange i.e. www.nseindia.com.

For Total Transport Systems Limited

Shrikant Nibandhe CFO & Director

6.38

ठिकाण : मुंबई

दि. १०.०८.२०२२

🙏 ॲक्सिस बँक लि. टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८ नोंदणीकत कार्यालय : त्रिशल, ३रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डन एलिस ब्रिजजवळ, अहमदाबाद ३८०००६

ज्याअर्थी खाली सही करणार **ऑक्सिस बँक लि.** चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेश ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल : अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/गहाणदार **१) मे. समर्थ टेडिंग कंपनी, प्रोप्रायटर श्री** दामजी देवशी नंदा (कर्जदार) यांच्यामार्फत, एम-५, एपीएमसी मार्केट ।।, फेज-२, वाशी नवी मुंबई-४०० ७०३, २) श्री. दिनेश डी. नंदा, उर्फ श्री. दयाभाई डी. नंदा (जामीनदार/गहाणदार), ३) सौ. माधुरी डी. नंदा (जामीनदार/गहाणदार) २) व ३) राहणार : फ्लॅट नं. ८, स्कायलाईन सीएचएस एनएसएस रोड. हिमालया सोसायटी. असल्फा गाव. घाटकोपर, पश्चिम मंबई-४०००८४, यांना दि १९/०४/२०२२ रोजी **मागणी नोटीस** बजावली होती की त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला दि ०५/०४/२०२२ रोजी येणे असलेली रक्कम रु. १,०४,६२,३७८.०४ (रु. <mark>एक कोटी चार लाख बास</mark>ष्ट हजार तीनशे अठ्ठाहत्तर आणि पैसे चार फक्त) (दि. ३०/११/२०२१ पर्यंतच्या लागू केलेल्य <mark>व्याजासहीत) तसेच त्यावरील करारानुसार होणारे, सदर रक्कम परत करेपर्यंतचे व्याज यांसहीत</mark> अशी सर्व रक्कम सदर नोटीसीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार/सह–कर्जदार/गहाणदार/जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सेक्शन १३(४) आणि सिक्युरीटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रूल ६ व ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेच दि. १०/०८/२०२२ रोजी प्रतिकात्मक ताबा घेतला आहे

विशेषत: कर्जदार/सह-कर्जदार/गहाणदार, तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास ते ॲक्सिस बँक लि. यांना दि. ०५/०४/२०२२ रोजी येणे असलेली रक्कम रु. १,०४,६२,३७८.०४ (रु. एक कोटी चार लाख बासष्ट हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर आणि पैसे चार फक्त) (दि ३०/११/२०२१ पर्यंतच्या लाग् केलेल्या व्याजासहीत) तसेच त्यावरील करारानसार होणारे. सद **रक्रम परत करेपर्यंतचे व्याज यांसहीत** अशा सर्व रकमेच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सरफेसी ॲक्ट २००३ पंब सेक्शन(८) सेक्शन १३ अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे.

मालमत्तेचे वर्णन रहिवासी फ्लॅट नं. ८ चा सर्वसामाईक भाग, २ रा मजला, सुपर बांधकाम क्षेत्रफळ ६५०, स्कायलाईन सीएचएस बिल्डींग, प्लॉट नं. बी-७, गोंविद नगर, नेताजी पालकर मार्ग, असल्फा गाव, घाटकोपर पश्चिम, मुंबई, श्री. दयाभाई डी. नंदा आणि सौ. माधुरी डी नंदा यांच्या नावावर असलेला, तेथील बिल्डींगच्या सामाईक जागेच्या वापराचा हक्क, तसेच पाण्याची टाकी, ड्रेनेज, शौचालये, इतर सोयी आणि सुविधा यांच्या वापराच्या हकासहीत तसेच फ्लॅट/युनिट/ऑफिस परिसरामधील किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या सध्याच्या आणि भविष्यातील (दोन्ही) सुविधा आणि सुखसोयींच्या वहीवाटीचे हक्क आणि सध्याच्या व भविष्यतील सर्व फिक्शचर्स आणि फिटिंग्ज यासहीत

दिनांक : १०/०८/२०२२ स्थळ : घाटकोपर, मुंबई अधिकृत अधिकारी, ॲक्सिस बँक लि

### बॉम्बे टॉकीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: २०१, नव नीलम बिल्डींग, ए विंग, २ रा मजला, १०८, वरळी सी फेस रोड, वरळी मुंबई ४०० ०१८, भारत. सीआयएन : L65990MH1984PLC033919

ई-मेल : btl.investcomp@rediffmail.com वेबसाइट : www.bombaytalkieslimited.in दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखोरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा सारांश दि. ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालाचा निष्कर्श

	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर
विवरण	३०.०६.२०२२	३०.०६.२०२१	३१.०३.२०२२
	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)
कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	8.92	१.९९	११.५९
कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (कर, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबींपूर्व)	(३.५५)	(१.५०)	(१८.३२)
कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष बाबींपश्चात)	(३.५५)	(१.५०)	(१८.३२)
समभाग भाग भांडवल	480.00	480.00	480.00
राखीव (महसूल राखीव वगळता) पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	_	२४.६२
उत्पन्न प्रति इक्विटी (अतिविशेष बाबींपश्चात) (रु. १०/- प्रत्येकी)	, ,		
सौम्य विभाजीत	(०.०१)	_	_
उत्पन्न प्रति इक्विटी (अतिविशेष बाबींपूर्व) (रु. १०/- प्रत्येकी)			
सौम्य विभाजीत	(०.०१)	_	-
रिप∙			

- १. वरील अहवाल दि. १० ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित संचालक मंडळाच्या सभेद्वारे अहवालीत
- २. वरील हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय अहवालांच्या
- विस्तृत प्रारूपांचे सारांश आहे अलेखापरीक्षित वित्तीय अहलवाचा संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट www.bseindia. com व कंपनीची वेबसाइट www.bombaytalkieslimited.in वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व त्यांच्याकरित

सही/-(तानिया कोल्हाटकर) व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र. : ०९२९९८३९

Date: 10th August, 2022 Place: Mumbai

DIN: 01029115